

Date: 15.02.2024

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai -400 001

BSE Scrip Code: 511543

Dear Sir,

Sub: Publication of Unaudited Financial Results for the Third quarter ended 31st December, 2023.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 We wish to inform you that the unaudited Financial Results of the company for the third quarter ended 31st December, 2023 have been published in the English and Marathi daily newspapers named "Active Times " (English Newspaper) and "Mumbai Mitra" (Marathi Newspaper) on 15th February, 2024.

We request you to kindly take on a record of the above information.

Thanking you,

For GSB Finance Limited

SUYASH RAMAKANT BIYANI Date: 2024.02.15 BIYANI

Director

Digitally signed by SUYASH RAMAKANT 14:03:01 +05'30'

(Suyash Biyani)

DIN No. 07525350

ADDRESS: 78/80, ALI CHAMBERS, TAMARIND LANE, FORT,

MUMBAI - 400 001

CIN: L99999MH2001PLC134193 **GST**: 27AACCGO914E1Z3

TELEPHONES: 2265 7084 / 7185 / 1814

E-mail: info@gsbgroup.co.in Website: www.gsbgroup.co.in PUBLIC NOTICE

This is to informed you that, Mr. Haresh Bhikaji Shirke, R/at:- Flat No. B/11/10 Sankalp Siddhi CHS Ltd., Station Pada Road, Badlapur-East, Tal-Ambernath, Dist. Thane own property bearing Flat No.10, on 3rd floor, area admeasuring 550 sq.ft., built-up, in building known as Sankalp Siddhi CHSL, standing on land bearing S.No. 36, H.No.5, CTS No.369, Village Kulgaon, Badlapur(East), Tal. Ambarnath, Dist. Thane. The original document of previous owner of the said Flat has been misplaced by my client Mr. Haresh Bhikaji Shirke i.e. original Agreement for Sale vide Doc. No. Cha-1624/1998 dated 02/06/1998 SRO Ulhasnagar-2. Hence, there is likely to misuse the said Registered Original Agreement and its registration receipt if found by any person/s. If the said Original Agreement and Reg. receipt found by any person/s or if any person having rights, title, claim on the said Flat, we hereby invited to submit/return the said document or submit their written claim of the said flat within the period of 7 days from the date of the publication of this Public Notice and on following mentioned address. It is here by noticed that we cannot entertain any objection if raised after lapsed of said period.

B/20, Siddhivinayak Tower, Station Road, Adv. Miss S. P. Naik Badlapur (E), Tal-Ambernath, Dist. Thane.

HDB SERVICES HDB FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad, Gujarath -380009 Regional Office: 1st Floor, Wilson House, Old Nagardas Marg, Andheri (E) Mumbai-400069

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised officer of HDB FINANCIAL SERVICES LTD. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement o Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 16-12-2022 in respect of Loan Account No. 3124939 calling upon AAUDUMBAR CAB SERVICES (Borrower), SMITA SANJAY KHAMBAL, SANJAY SHRIDHAR KHAMBAL (Co-Borrowers/Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs.1,38,84,922.40/- (Rupees One Crore Thirty Eight Lakhs Eighty Four Thousand Nine Hundred Twenty Two And Paise Forty Only) Pertaining to loan account no 3124939 as of 15.12.2022 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. in full within 60 days (Sixty days) from the date of the said notice.

The borrower & others mentioned herein above failed to repay the amount notice is hereby given to the borrower & others mentioned herein above in particular and to the public in general. Hon'ble ADD CMM Mumbai Exercise of power conferred on him under section 14 of the said act issued an order in 374/SA/2023 on 05/10/2023 to court commissioner Advocate Sujit Motiram Satam to take over the possession of the secured Asset at location mentioned below. Court commissioner has taken the possession of the property described herein in below & handed over possession of the property to the authorised officer of HDB financial services limited, Mumbai on 13/02/2024.

The Borrower/ Applicant / Co-applicant's / Co Borrower's / Guarantor's in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the HDB Financial Services Ltd. for an amount of Rs.1.38.84.922.40/- (Rupees One Crore Thirty Eight Lakhs Eighty Four Thousand Nine Hundred Twenty Two And Paise Forty Only) Pertaining to loar account no.3124939 as of 15.12.2022 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All the piece and parcel of Flat No 101. Admeasuring 725 Sq.ft, on 1st Floor, in the Building known as New Shri Krishna CHSL, situated at Plot No.58, Shri Krishna Apartment, Tarui Bharat Society, Chakala Andheri (East). Mumbai-400099, Boundaries: North: Shree Swami Samarth Aprtment, South: Internal Road, East: Residential Building, West Internal Road

DATE: 13.02.2024 S/d. Authorised Officer PLACE: Mumbai For HDB Financial Services Limited

PUBLIC NOTICE

THIS IS TO INFORM THE GENERAL PUBLIC AT LARGE that my client intend to purchase the Flat Premises Viz. "Flat No. 09, Ground Floor in B-Wing, admeasuring about 590 Sq. Feet Built up area (equivalent to 54.83 Sq. Meter Built up area) in the Building Known as "CHANDRA NIWAS" and housing Society known as "THE MAROLCO. OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400 059" from the FAIZULLABHAI DR. **FAYYAZ** Owner, PARDIWALA.

DR. FAYYAZ FAIZULLABHAI PARDIWALA declares and confirms that Original Agreement i) Agreement executed between Developer and M/S T. MANEKLAL MANUFACTURING COMPANY LIMITED in the year 1966; and ii) Agreement between M/S T. MANEKLAL MANUFACTURING COMPANY LIMITED and MR. SAKHARAM S. RAUT Dated 30/01/1981 are missing/not traceable and not handed over by the previous Owner, MR. SAKHARAM S. RAUT.

Any person having right, title, interest, claim, demand, objection of whatsoever nature by virtue of said missing Agreement. The undersigned advocate hereby invites claims or objections. Kindly intimate the undersigned advocate in person or contact for my client at office address along with the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice from the date hereof failing which, the sale transaction will be completed without taking

cognizance of the same considering the same being waived & my client shall not be responsible for the

Mumbai, Dated: 14/02/2024.

Divine Legal

Off: 6, Building No 54, Aadarsh CHSL, Opp. Property Registration Office,

Tagore Nagar No 7, Vikhroli East,

Mumbai-400083.

Contact No. +91-9833284168 Email: rakesh.divinelegal@gmail.com

ADVANCE LIFESTYLES LIMITED Regd. office - 2nd Floor, West Wing, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Worli, Mumbai - 400025

CIN: L45309MH1988PLC268437, Website: www.advance.net.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

	31 DECEMBER 2023						
Sr No	Particulars	Quarter Ended 31Dec 2023 (Unaudited)	Quarter Ended 31Dec 2022 (Unaudited)	Nine Month Ended 31 Dec 2023 (unaudited)			
1.	Total income from operations (net)	-	80,49,086	-			
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (before Extraordinary items)	1,30,407	-8,58,084	57,04,374			
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	1,30,407	-8,58,084	6,21,783			
4.	Equity Share Capital	6,22,57,500	3,11,28,750	6,22,57,500			
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	24,73,75,467	27,67,64,599	24,73,75,467			
6.	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) (Not Annualized) 1) Basic: 2) Diluted:	0.02 0.02	(0.28) (0.28)	0.10 0.10			
7.	Earnings Per Share (After extraordinary items) (of Rs. 10/- each) (Not Annulized) 1) Basic: 2) Diluted:	0.02 0.02	(0.28) (0.28)	0.10 0.10			
Not	es.						

- . The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13th F ebruary 2024.
- The above is an extract of the detailed for mat of the Standalone Financial Results for the guarter ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure R equirements) Regulations, 2015. The full for mat of this Financial Results are available on the Stock

Exchange website i.e. www.bseindia.com and also on the Company's website: www.advance.net.in

Place: Mumbai

Date: 15/02/2024

For and on behalf of the Board Sundeep Agarwa

Managing Director

Read Daily Active Times

BAJAJ FINANCE LIMITED

CORPORATE OFFICE: 3RD FLOOR, PANCHSHIL TECH PARK, VIMAN NAGAR, PUNE-411014, MAHARASHTRA. - 411014
BRANCH OFFICE OFFICE NO. 6th Floor, Bajaj Brand View, Cst, 31, Old Mumbai- Pune Highway, Wakadewadi, Pune-411005
Authorized Officer's Details: Name: MAHENDRA SALUNKE, Email ID: mahendra.salunke@bajajfinserv.in ,
Mob No. 8669189048 & 9970097432

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES. UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act')

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the nmovable property which is described hereunder to Bajai Finance Limited ('BFL') and the possession of the said immovable property which is described hereunder to Bajaj Finance Limited ("BFL") and the possession of the said immovable property ("Secured asset/property") has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESIAct 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BFL as detailed below. The secured asset is being sold on 19/03/2024 and the bidding will be held on AS ISS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules nereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under:

oan account details/ SORROWER/S & GUARANTOR/S 1. DATE & TIME OF E-AUCTION 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD EMD OF THE NAME & ADDRESS DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION PROPERTY LAN:- 402LAP50735953 & H402ECM0547746 1. DEEPAK ENTERPRISES 4. PROPERTY DESCRIPTION

1) E-AUCTION DATE: 19/03/2024 BETWEEN 11:00 Reserve Price: Rs. AM TO 12:00 PM WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES, 2.) LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC IS: 18/03/2024 UP TO 5:00P.M. (IST.), 3.) DATE OF INSPECTION: :14/02/02/204 to 16/03/2024 BETWEEN 11:00 AM TO 4:00 PM (IST), 4.) Description of the immovable property: All that piece and parcel of the property Unit 2 in Row House Twin Bunglow in Project Name Krishna Kunj admeasuring 141.96 Sq. Mtr. Alongwith adjacent terrace admeasuring about 38.23 Sq. Mtr. As per plan sanctioned under commencement certificate no. 10636 dated 4 june 2014 (RUPEES ONE itseed by Pune Municipal Corporation alongwith right title cover 1/2 area of land as per NA order property SUCH MULTIPLES. 4. PROPERTY DESCRIPTION BID INCREMENT (Through Directors) (BORROWER) At H No. 21 Mahatma Fule Peth Timber Market. Pune - 411002 2. SACHIN B SHAH (co-borrower At Near Lingayat Smashan Bhumi Plot No. 21 New Timber Market Champa Keshar Building Swargate

3. POONAM SACHIN SHAH (CO-BORROWER) At 21 New Timber Market Champa Keshar Building, Swargate Pune -411042 TOTAL OUTSTANDING Rs. 1,33,71,201/- (Rupees One Crore Thirty Three Lakhs Seventy One coming within the limits of pune municipal corporation & Registration District Pune Sub-District Haveli, Butted & Thousand Two Hundred One Only) Bounded on East- Plot No. 12, West- Unit 1 of Krishnakunj, North-Plot of Shri Gandhi & South-Road Along with future interest and charges accrued w.e.f 07/02/2024

Terms and Conditions of the Public Auction are as unde

Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Finance Limited. The Secured asset will not be sold below the Reserve price.

The Auction Sale will be online through e-auction portal.

The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 19th March, 2024 from 11:00 AM to 12:00 PM to onwards with unlimited auto extension of 5 minutes each.

For detailed terms and conditions please refer company website URL https://cms-

assets.bajajfinserv.in/is/content/bajajfinance/auction-website-notice-deepak-enterprisespdf?scl=1&fmt=pdf or for any clarification please connect with Authorized officer.

Sd/- (MAHENDRA SALUNKE) Authorized Officer, Bajaj Finance Limited Date: 14/02/2024 Place:- PUNE

EXPLICIT FINANCE LIMITED

CIN:L65990MH1994PLC076788

Regd. Office: 305, SOHAN COMMERCIAL PLAZA, VASAI EAST, PALGHAR – 401 210 Website: www.explicitfinance.net Email: explicit_finance@rediffmail.com

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023 Rs. in Lakh

Particulars	ended 31-12-2023 (Unaudited)	ended 31-12-2022 (Unaudited)	ended 31-12-2023 (Unaudited)	ended 31-12-2022 (Unaudited)
Total Income from operation	337.79	864.99	648.02	1,927.44
Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before Tax & Extraordinary items	35.88	(13.39)	19.20	(33.07)
Net Profit/ (Loss) for the period after Tax & Extraordinary items	35.88	(13.39)	19.20	(33.07)
Total Comprehensive Income for the period	35.88	(13.39)	19.20	(33.07)
Paid-up Equity Share Capital	926.76	926.76	926.76	926.76
(Face Value Rs. 10/- each)				
Reserves	-	-	-	-
Earnings Per Share (EPS)				
a) Basic and diluted EPS (before Extraordinary items) (of Rs. 10 each)	0.39	(0.14)	0.21	(0.36)
b) Basic and diluted EPS (after Extraordinary items) (of Rs. 10 each)	0.39	(0.14)	0.21	(0.36)
			1 (D)	

Notes: 1. The above financial results have been reveiwed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held 14th February, 2024. 2. The statutory Auditors of the company have conducted Limited Review of the above financial results 3. The Company being engaged in Investment and financing activities and accordingly there is no separate reportable segment as per IND AS 108 specified under section 133 of the Companies Act, 2013. 4. The figures of quarter ended on 31.12.2023 are the balancing figures between 9 Months figures and published 6 month figures. 5. The figures for the corresponding previous period have been regrouped, reclassified wherever necessary, to make them comparable, necessary, to make them comparable. 6. The above financal results are available at www.bseindia.com and www.explicitfinance.net

By order of the Board For Explicit Finance Limited Gopal Dave Place : Mumbai Dated: 14/02/2024 DIN: 00334120

SVC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 301, Shubham Centre - 1, Near Holy Family Church,491, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai - 400 099. Tel.no: 022-28324296, Email : svcindustriesItd@gmail.com Website: www.sycindustriesltd.com. CIN: L23201MH1989PLC053232

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS

ENDED 31" DEC	ЕМВЕК,	2023			(R	s. in Lakh)
Particular	1	Quarter End (Un-Audite		Nine Mon (Un-A	Year Ended (Audited)	
	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
Total Income From Operations	11.35	12.45	0.19	36.16	19.20	19.40
Net Profit / (Loss) for the Period Before Tax	(56.84)	(57.65)	(62.85)	(173.52)	(182.37)	(248.68)
Net Profit / (Loss) for the Period After Tax	(56.84)	(57.65)	(62.85)	(173.52)	(182.37)	(248.68)
Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss)						
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(56.84)	(57.65)	(62.85)	(173.52)	(182.37)	(248.68)
Other Equity	-	-	-	-	-	10,994.30
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37
Basic & Diluted Earning Per Share (of Rs. 10/- each)						
(Not Annualised) (In Rs.)	(0.04)	(0.04)	(0.04)	(0.11)	(0.11)	(0.15)

) The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015 for the quarter and nine months ended on 31th December, 2023. The full formation the Financial Results for the quarter and nine months ended on 31st December, 2023 is available on the Company's Website (www.svcindustriesltd.com) and Stock Exchange website (www.bseindia.com).

Previous period figures have been regrouped / reclassified, wherever necessary.

Date: 14/02/2024

For SVC Industries Limited Directo

DEEP DIAMOND INDIA LIMITED

Registered Office: 309, 3rd Floor, V Star Plaza, Plot No. 16, Chandavarkar Road, Borivali West, Mumbai-400092, Maharashtra, India. CIN: L24100MH1994PLC082609

Email: info.deepdiamondltd@gmail.com Web: www.deepdiamondltd.co.in Statement of Un-Audited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 [See Regulation 47 (1) (b) the SEBI (LODR) Regulations, 2015]

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2023 Rs. in Lakhs (except earnings per share)

Sr. No.		Quarter ended	Year to date Figures (Nine months ended)	Corresponding 3 months ended in the previous year	Previous Year ended
		December 31, 2023 (Un-Audited)	December 31, 2023 (Un-Audited)	December 31, 2022 (Un-Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations	140.78	255.83	156.08	791.99
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items#)	58.33	23.20	83.07	173.32
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items#)	58.33	23.20	83.07	173.32
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items#)	52.49	17.36	61.23	125.63
5	Share of Profit from Associate Concern	0.20	0.42	0	
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	52.69	17.78	61.23	-0.03
7	Equity Share Capital	480.50	480.50	480.50	480.50
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		0	0	992.31
9	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) -				
	Basic:	1.10	0.37	1.27	2.61
	Diluted:	1.10	0.37	1.27	2.61

No	otes: Additional information on standalone financial results is as follows:								
Sr. No.		Quarter ended	Year to date Figures (Nine months ended)	Corresponding 3 months ended in the previous year	Previous Year ended				
		December 31, 2023 (Un-Audited)	December 31, 2023 (Un-Audited)	December 31, 2022 (Un-Audited)	March 31, 2023 (Audited)				
1	Turnover	85.63	174.99	150.21	767.22				
2	Profit before Tax	58.33	23.20	83.07	173.32				
3	Profit after Tax	52.49	17.36	61.23	125.63				

1. The above financial results and segment wise results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 13, 2024.

2. Figures for the previous financial period have been re-arranged and re-grouped wherever necessary. he above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) i.e., www.bseindia.com.

> For Deep Diamond India Limited Sd/- Ganpat Lal Nyati (Managing Director) DIN-09608005

Add.: 309, 3rd Floor, V Star Plaza, Plot No. 16, Chandavarkar Road, Borivali West, Mumbai-400092, Maharashtra, India

PUBLIC NOTICE

I, Gulshan Lal Gera and Dr. (Mrs.) Manjula Gera, inform general public that we have lost the Share Certificate No. 151 to 155 issued by Suman Tulsiani CHS, Lokhandwala, Andheri (West), Mumbai- 400053 & origina Agreement of Tulsiani Builder for which a Police Complaint is lodged Above documents are needed for Amnesty Scheme by us.

If any individual having any objection to above facts,he should approach Hon. Secretary (Mobile: 9821241216) or undersigned (Mobile: 9967735041) / Society with requisite proof/claim, within 7 days hereof, failing which no claim will be entertained. Issued on 15th February. 2024

BELA KUVELKAR (HON, SECRETARY)

G.L. GERA.ADVOCATE DR. MANJULA GERA

PUBLIC NOTICE respect of F-104, West View CHS Ltd. Sector-2. Charkop. Kandiyali West. Mumba - 400067, 1) Original Allotment Letter dated 10/01/2003; 2) Original Agreement for Sale dated 09/06/2005 executed between Mr. Bhadresh Ramesh Solanki AND Mrs. Manorama Singh registered under No. BDR-11-3030-2005 alongwith Original Index II and Pavti; 3) Original Agreement for Sale dated 17/03/2008 executed between Mrs. Manorama Singh AND Mr. Rohit B. Singh registered under No. BDR-10-2092-2008 alongwith Original Index II and Pavti; 4) Original Sale Deed dated 03/09/2014 executed between Mr. Rohit B. Singh AND Mr. Champak Nanalal Dedhia registered under No. BRL-1- 8147 2014 alongwith Original Index II and Pavti.

ZENITH STEEL PIPES & INDUSTRIES LIMITED

{Formerly Known as Zenith Birla (India) Limited} Regd. Office: 5th Floor Industry House, 159, Churchgate Reclamation, Mumbai-400 020

CIN: L29220MH1960PLC011773

Email ID: zenith@zenithsteelpipes.com • Web: www.zenithsteelpipes.com • Tel:022-66168400 • Fax: 02222047835

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER. 2023 (Rs. in Lakhs, except per share data

S.	Particulars		iarter Eriae			ino Enaca	Ended
No.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	4,601.21	3,034.36	2,533.34	10,090.83	14,035.98	17,112.35
2	Net Profit / (Loss) for the period						
	(before tax, exceptional and/or extraordinary items)	(67.71)	(166.19)	26.59	(464.99)	265.31	361.03
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after exceptional and/or extraordinary items)	(67.71)	(166.19)	26.59	(464.99)	265.31	361.03
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
ᆫ	(after exceptional and/or extraordinary items)	(67.71)	(166.19)	26.59	(464.99)	265.31	361.03
5	Profit / (Loss) from discontinuing operations	(5.92)	(3.13)	(5.75)	(14.13)	(253.78)	(327.73)
6	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
┕	and Other Comprehensive Income (after tax))	(73.63)	(169.32)	20.84	(479.12)	11.53	42.90
7	Equity Share Capital	14,228.04	14,228.04	14,228.04	14,228.04	14,228.04	14,228.04
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown						
L	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	(39,232.07)
9	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each)						
١, ١	(Not Annualized) Basic and Diluted EPS for the period from						
Α	Continuing and Discontinued Operations	(0.05)	(0.12)	0.01	(0.34)	0.01	0.02
В	Basic and Diluted EPS for the period from	(0.05)	(0.12)	0.01	(0.34)	0.01	0.02
L	Continuing Operations	(0.05)	(0.12)	0.02	(0.33)	0.19	0.24
c	Basic and Diluted EPS for the period from	(0.00)	(0.12)	0.02	(0.55)	0.15	0.24
ľ	Discontinued Operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.18)	(0.21)
틍	TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RES	III TS EOD TI	JE OLIADTED	AND NINE M	ONTH ENDE	D 31ST DECE	
⊢-′	TRACT OF THE CONSOCIDATED FINANCIAL RES	OLIS FOR II	IL QUARTER	AND MINE I		chs, except pe	
Н							Year
s.		Qi	ıarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Ended
No.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
l''''		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	4.601.21	3.034.36	2,556.88	10.090.83	14,125.43	17,199.08
2	Net Profit / (Loss) for the period	7,001.21	0,004.00	2,000.00	10,000.00	14,120.40	17,100.00
ا ٔ ا	(before tax_exceptional and/or extraordinary items)	(62.05)	(751.10)	(63.53)	(1.044.25)	(1 210 21)	(1 110 63)

C	Basic and Diluted EPS for the period from						I
	Discontinued Operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.18)	(0.21)
FX	TRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESI	ILTS FOR TH	IF QUARTER	AND NINE M	ONTH ENDE	D 31ST DECE	MBER 2023
	THOU OF THE OUTGOEDATED FINANCIAE RES	DETO TOTAL	IL GOARTER	AND MINE II		hs, except pe	
S.	Particulars	Qu	Quarter Ended			ths Ended	Year Ended
S. No.	Farticulars	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.03.2022 Audited
1	Total Income from operations	4,601.21	3,034.36	2,556.88	10,090.83	14,125.43	17,199.08
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(62.05)	(751.10)	(63.53)	(1,044.25)	(1,210.21)	(1,110.63)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(62.05)	(751.10)	(63.53)	(1,044.25)	(1,210.21)	(1,110.63)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(62.05)	(751.10)	(63.53)	(1,044.25)	(1,210.21)	(1,110.63)
5	Profit / (Loss) from discontinuing operations	(5.92)	(3.13)	(5.74)	(14.13)	(253.78)	(327.73)
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(77.14)	(756.12)	(74.59)	(1,068.16)	(1,444.69)	(1,428.76)
7	Equity Share Capital	14,228.04	14,228.04	14,228.04	14,228.04	14,228.04	14,228.04
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		-	-	-	-	(39,232.07)
9	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualized)						
Α	Basic and Diluted EPS for the period from Continuing and Discontinued Operations	(0.05)	(0.53)	(0.05)	(0.74)	(1.03)	(1.01)
В	Basic and Diluted EPS for the period from Continuing Operations	(0.04)	(0.53)	(0.04)	(0.73)	(0.85)	(0.78)
С	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.18)	(0.21)
Not							I
1	The above is an extract of the detailed format for Quarterly	Financial Resu	ults filed with the	e Stock Exchar	nge under Regi	ulation 33 of the	SEBI (Listing

and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and nine months ended 31st December, 2023 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.zenithsteelpipes.com)

In accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015, the Statutory Auditors have performed an audit of the standalone and consolidated financial results of the Company for quarter and nine months

ended 31st December, 2023 and issued their modified report thereon For ZENITH STEEL PIPES & INDUSTRIES LIMITED

(Minal Umesh Pote)

Place: Mumbai Date : 15th February, 2024

GSB FINANCE LTD.

CIN:L99999MH2001 PLC134193
REGD.OFFICE 815 STOCK EXCHANGE TOWER DALAL STREET MUMBAI -400 001
TEL:NO.2265 7084 / 7185 FAX NO.22651814

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31 DECEMBER 2023
(As per schedule III notified by the Ministry of corporate Affairs on October 11, 2018 for Non-Banking Financial Companies)

			Quarter ended		Nine Mor	Nine Month ended		
Sr.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023 31.12.2022		31.03.2023	
No.			Reviewed		Revi	ewe d	Audited	
1	Revenue from operations							
ı	- Interest income	46.54	36.60	35.55	119.35	103.28	134.04	
ı	- Dividend income #	0.00	-	0.00	0.00	0.00		
ı	- Sale of shares	-	-	-	-	191.26	191.26	
ı	- Others #	0.00	161.47	-	161.47	-	-	
ı	Total	46.54	198.07	35.55	280.83	294.54	325.31	
2	Other income	-	-	-	-	0.17	0.47	
3	Total Revenue (1+2)	46.54	198.07	35.55	280.83	294.71	325.77	
4	Expenses							
ı	a) Finance cost	4.94	12.07	11.68	30.36	32.38	46.22	
ı	b) Impairement on financial instruments	-	-	-	-	-	0.75	
ı	c) Purchase of stock	-	-	-	-	164.97		
ı	d) Changes in Inventories of stock in trade	-	-	-	-	26.29	34.65	
ı	e) Employee benefits expenses	10.45	13.61	11.01	29.46	29.66		
ı	f) Depreciation and amortisation expenses	0.04	0.05	0.13	0.13	0.40		
ı	g) Other expediture	17.42	4.19	2.87	26.90	12.76		
ı	Total expenses (4)	32.86	29.91	25.68	86.84	266.47		
5	Profit before exceptional Items and tax (3-4)	13.68	168.16	9.87	193.99	28.24	6.77	
6	Exceptional items	-	-	-	-	-	-	
7	Profit before tax (5-6)	13.68	168.16	9.87	193.99	28.24	6.77	
8	Tax Expense							
ı	- Current Tax	(3.42)	(17.70)	(1.90)	(24.28)	(6.49)	(2.00)	
ı	- Income tax for earlier years	-	-	6.31	-	6.31	4.39	
ı	- Deferred Tax	-	-	-	-	-	0.06	
ı	- Transfer to reserve	-	-	-	-	-	(1.85)	
9	Profit For the Period (7-8)	10.26	150.46	14.28	169.71	28.06	7.38	
10	Other Comprehenshive Income							
ı	a) items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-	
	b) items that that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-	
11	Total Comprehensive Income for the period (9-10)	10.26	150.46	14.28	169.71	28.06	7.38	
12	Paid-up equity share capital							
	(face value of Rs 10 per share)	600	600	600	600	600	600	
13	Other equity excluding Revaluation Reserve as per							
I	balance sheet of previous accounting year						599.72	
14	Earning Per Share (FV of Rs.10 each)							
ı	(not annualised)			l	l			
ı	Basic EPS	0.17	2.51	0.24	2.83	0.47		
	Diluted EPS	0.17	2.51	0.24	2.83	0.47	0.12	
	# Figures are helow Rs 0.01 Lakh, hence disclosed as	Re n nn						

Figures are below Rs 0.01 Lakh, hence disclosed as Rs 0.00

The above result have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14 February 2024 and subject to limited review by statutory auditors, pursuant to regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 as amended. These financial results are available on the website of BSE Limited

The Company is engaged primarily in the business of financing and accordingly there are no separate reportable segment as pe Ind AS 108 dealing with Operating Segment.

In the previous year ended 31st March, 2023, In accordance with Reserve Bank of India (RBI) guidelines relating to Covid - 19 Regulatory Package dated 27 March, 2020 and subsequent guidelines on EMI moratorium dated 17 April, 2020 and 23 May, 2020 the company had offered moretorium to its customers based on request as well as on Suo-Moto for the EMI falling due between 01st March, 2020 To 31st Aug, 2020. Further, the company offered resolution plan to its customers pursuant to RBI's guideline resolution framework for the Covid-19 related issues dated 06th Aug, 2020. Disclosure as required by the RBI resolution framewor are given below note :4

Further During the quarter, the company has offered resolution plan to its customers pursuant to RBI Guidelines Resolution Framework - 2.0 Resolution Covid - 19 related to strees of the Individual and small business dated 5th May, 2021 Disclosure Pursuant to RBI Notification - RBI /2020-21/16 DOR No BP BC /3/21.04.048/2020-21 dated 6 August 2020

	A	В	C	D	E
Type of Borrowers	Number of Account where resolution plan implimented under this window	Exposure to Account mentioned at (A) before implimentation of the plan	converted	Additional funding sanctioned if any; including between invocation of the plan and implimentation	Increse in Provisions on account of the implimentation of the resolution plan
Personal Loans Corporate Persons* of which MSME's of others TOTAL	-		-	- - -	- - -
* - As defind in the section 2 (7) of the Incolvenou and E	Contractor Code 20	116		

- As defind in the section 3 (7) of the Insolvancy and Bankruptcy Code, 2016
- Figures of the previous period have been regrouped, rearranged, wherever necessary, to make them comparable with current quarter,
 - The Company has designated an e-mail ID viz.gsb203@gmail.com for investor grievance redressal By order of the Board of Directors For GSB Finance Ltd Sd/-Place : Mumbai

Ramakant S. Biyani Date: 14-02-2024 Managing Director - DIN : 00523178

मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणूक लढवावी आमचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर

मनाज जराग याना लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे वींचतुचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही सविस्तर महिती दिली, मनोज जरांगे यांना आम्ही राजकीय मेसेज पाठवलाय, ही राजकीय लढाई आहे. त्यासाठी तुम्ही जालनामधून अपक्ष निवडणुक लढवा. एखाद्या



पक्षाकडून निवडणूक लढवल्यास शकतो. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. त्यासाठी

आमचा पाठिंबा असेल, असा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवलाय, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मनोज जरांगेंनी लोकसभेत उतरावे ओबीसीच्या ताटातले आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. शिंदे आयोगाच विशेष अधिवेशन बोलावलं आहे. लोकसभेच्या आधी एक अधिवेशन ध्याव लागेल फसव राजकारण आहे का कळत नाही. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही निरोप दिला आहे, की त्यांना हा लढा शरीराचा त्याग

उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली. महिन्यात लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहन जालन्यात स्वतंत्र्य लढाई लढली पाहिजे. गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी, ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. राज्य सरकारला अधिवेशन घ्याव

मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. सरकारने त्यांना अधिवेशनात मागण्या मान्य करण्याचं अश्वासन दिले. लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय ध्यावा लागणार

राज्य सरकारला अधिवेशन घ्यावं लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदींवर टीका ? नरेंद्र मोदी रिंगमास्टर आहे. मोदींना ज्यांना नाचवायचं ते नाचवतील. जे तयार होणार नाहीत, ते भाजपमध्ये जातील, असे मी आधीच सागितलं होतं, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राजकारनाचा स्तर खालावला आहे. टीका अतिशय खालच्या पातळीला होत आहेत. सत्ताधाऱ्यांची अवस्था गढ्ळ पाण्यासारखी झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत लोक नवं पाणी भरतील, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाविकास आघाडीच्या चर्चेवर काय म्हणाले ?

महाावकास आधाडाच्या चचवर काय स्रणाल ? 40 जागांचं आमचं सेटेलमेंट झालं. आमची शेवटची बैठक झाली, त्यामच्ये आसी फावनल मुसूदा दिला. त्यामच्ये इतर पक्षांचा मसूदा आला असेल. तर पुढील बैठकीत जागावाटपावर फावनल चचा होईल. कोणाला कुटल्या जागा ह्व्या आहेत ते एका कागवावर लिह आणि कोणाल्या काय मागच्या आहेत ते सोडवू जो गिलचे सुटणार नाही त्याचा सगळे बसून निर्णय घेऊत्यात. दोन्ही गोष्टींवर आता काय चर्चा होती, असेही प्रकाश अबिडकर यांनी सांगितलं.

मेधा कुणकर्णीना राज्यसभेची उमेदवारी

पुणे : भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांचं देखील नाव आहे. मेधा कुलकर्णी यांच्यासोबतच भाजपनं अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिली आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर होताच मेधा कुलकर्णी यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. आतापर्यंत केलेल्या कामाचं हे फळ असल्याची प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी टिली आहे

नेमकं काय म्हणाल्या कुलकर्णी ? आज आनंदाचा दिवस आहे, खप आनंद झाला, समाधाव वाटतं. राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल पक्षाचे आभार मानते. देवेंद्र फडणवीस यांनी माज्यावर विश्वास दाखवला. मला संधी दिली त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. राज्यसभेत काम करताना आतापर्यंतचा

bet Froit; (coss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary iter Net Profit; (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit; (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)

eptional and/or extraordinary tems#)
prehensive Income for the period (after tax)
are Capital (Face Value of Re. 10/- each)
Per Share (of Re. 1/- each)
using and discontinued operations) -



जो अनुभव आहे, त्याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

अशोक चट्हाणांना उसेटवारी दोनच दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आज भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अशोक चव्हाण यांचं देखील नाव अशोक चव्हाण याच दखाल नाव आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे.

> -12.46 -0.3

> -039 -12.46

-0.35 1997.01

-1.6

VISION CORPORATION LIMITED EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

GSB FINANCE LTD.

			Quarter endi	td	Nine Month ended		Year ended
St.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	
No.	10.70000000000		Reviewed		Revi	ewed	Audited
1	Revenue from operations	(503.8)		2500	2000000	078338	8255
	- Interest income	46.54	36.60	35.55	119.35	103.28	134.04
	- Dividend income #	0.00	-	0.00	0.00	0.00	
	- Sale of shares	73,57	100000	1	need to	191.26	191.26
	- Others #	0.00	161.47		161.47	331010	4.000.00
	Total	45.54	198.07	35.55	280.83	294.54	325.31
2	Other income		-			0.17	0.47
3	Total Revenue (1+2)	46,54	198.07	35,55	280.83	294.71	325.77
4	Expenses						
	a) Finance cost	4,94	12.07	11.68	30,36	32.38	46.22
	b) Impairement on financial instruments		-			Service Servic	0.75
	c) Purchase of stock	3.5	- 2	3.5	100	164.97	165.23
	d) Changes in Inventories of stock in trade					26.29	34.65
	e) Employee benefits expenses	10.45	13.61	11.01	29.46	29.66	
	f) Depreciation and amortisation expenses	0.04	0.05	0.13	0.13	0.40	0.19
	g) Other expediture	17.42	4,19	2.87	26.90	12.76	
	Total expenses (4)	32.86	29.91	25.68	86.84	266.47	
5 6 7	Profit before exceptional Items and tax (3-4)	13.68	168.16	9.87	193.99	28.24	6.77
6	Exceptional items	1		1.2	100000	200	100
7 R	Profit before tax (5-6)	13.68	168.16	9.87	193.99	28.24	6.77
8	Tax Expense	0.000	100000000000000000000000000000000000000	77777	10000000	1150000000	
	- Current Tax	(3.42)	(17.70)	(1.90)	(24,28)	(6.49)	(2.00)
	- Income tax for earlier years		111.0110	6.31		6.31	4.39
	- Deferred Tax	- 4	-		- 25		0.06
25	- Transfer to reserve	00000		110000		0.000	(1.85)
9	Profit For the Period (7-8)	10.26	150.45	14.28	169.71	28.06	7.38
10	Other Comprehenshive Income						
	a) items that will not be reclassified to profit or loss						
	b) items that that will be reclassified to profit or loss	X0502		0.000	000000000000000000000000000000000000000	8085	0.00
	Total Comprehensive Income for the period (9-10)	10,26	150.46	14.28	169,71	28.06	7.38
12	Paid-up equity share capital						
	(face value of Rs 10 per share)	600	600	500	600	600	600
13	Other equity excluding Revaluation Reserve as per	1 1					11/03/5/6/8
	balance sheet of previous accounting year						599,72
14	Earning Per Share (FV of Rs.10 each)	1 1					
	(not annualised)	979	7101040	200	0.00	179700	0700
	Basic EPS	0.17	2.51	0.24	2.83	0.47	0.12
	Diluted EPS	0.17	2.51	0.24	2.83	0.47	0.12

ype of orrowers	Number of Account where resolution plan implimented under this window	Exposure to Account mentioned at (A) before implimentation of the plan	of (B), Agreegate amount of Debt that has converted into other Securities	Additional funding anctioned if any; including between invocation of the plan and implimentation	Increse in Provisions on account of the implimentation of the resolution plan
ersonal Loans orporate Persons*	2		1.0	140	-
f which MSME's of others DTAL	0	1	1		

Sd/-Ramakant S.Biyani Director - DIN : 00

lace : Mumbai late : 14-02-2024

BINAYAK TEX PROCESSORS LIMITED

Regd. Office: 384-M, Dhabolkar Waldi, 5th Floor, Kalbadevi Road, Mumbal - 400 002 CIN: 1.17110MH1983PLC030245 atement of Standalone Unaudited Results for the quarter ended 31st December, 2023

Particulars	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Nine month ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)
otal Income from Operations (Net)	4,144.82	15,504.92	5,659.37	26,254.36
let Profit / (Loss) for the period	87-100			
before Tax, Exceptional items)	118.51	348.00	140.70	797.09
Net Profit / (Loss) for the period before Tax	200000			
after Exceptional items)	118.51	348.00	140.70	797.09
Vet Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional items)	79.57	226.41	98,90	527.95
Equity Share Capital	71.13	71.13	71.13	71.13
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown				8,163.17
in the Audited Balance Sheet as of 31.03.2021				
Earnings Per Share (of Rs.10/- each)				
(for continuing and discontinued operations) -				
1, Basic	11.19	31.83	13.90	74.22
2. Diluted	11.19	31.83	13.90	74.22

For BINAYAK TEX PROCESSORS LIMITED (Pradipku

GARODIA CHEMICALS LIMITED

ce: 149/156, Garodia Email ID: gcls

Quarter ended Years to date Qu

Extract of Un-audited Fine

Sr. No.	Particulars	December 2023	Figures December 31 2023	December 2022	March 31, 2023
1	Total Income from Operations	54	190		- 59
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax.		1000000		
	Exceptional and/ or Extraordinary items#)	-4.10	-9.97	-1.36	-6.00
3	Net Profit/ (Loss) for the period before tax	1907.00	1000000	100000	
126	(after Exceptional and/ or Extraordinary items#)	-4.10	-9.97	-1.36	-6.0
4	Net Profit/ (Loss) for the period after tax	1000			
5	(after Exceptional and/ or Extraordinary items#)	-4.10	-9.97	-1.36	-6.00
5	Total Comprehensive Income for the period		540000	20100	
	[Comprising Profit/ (Loss) for the period				
	(after tax) and Other Comprehensive Income				
ш	(after tax)]	-4.10	-9.97	-1.36	-6.00
6	Paid up Equity Share Capital	- 12(02)	Seneral		
	(face value of Rs 10/- per share)	720.02	720.02	720.02	720.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	STORE !	000000000000000000000000000000000000000	0.000000	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			1	
	(for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	-0.06	-0.14	-0.02	-0.0
	2. Diluted:	-0.06	-0.14	-0.02	-0.0

रुग्णांना गर्भलिंग निदानासाठी पाठवणारा डॉ. युवराज निकम गजाआड

st:
The above Results have been reviewed by the Aust Committee and taken on Record by the Board of C at its meeting held today.

The Segment-wise deteals are not applicable to the Company as the Company has only one segment The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quartee redoot part 2, 2023, fleat with the Stank Exchange under Regulation 3 of the SEB Listing and Other Dis Pregulationship Regulations, 2015. The full format of the Standalone Financia Results for the quarter December 31, 2022, and was desired to the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are was the second of the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the weekload of SEC view bedonknown for December 31, 2022 are wastalled on the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are was also as the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are second on the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are second on the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are second on the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are second on the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are second on the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are second on the second of the SEC view bedonknown for December 31, 2022 are second on the second of the SEC view bedonkn

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्कमध्ये घरात थाटलल्या अवैध गर्भिलंग निदान आणि गर्भपात केंद्राकड़े रुग्णांना पाठवणा-कद्राकड रुग्णाना पाठवणा-या डॉक्टरला वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) वेथून करवीर पोलिसांनी अटक केली. युवराज विलास निकृम (वय ३४, सध्या रा. वैभववाडी, मूळ रा. म्हालसवडे, ता. करवीर) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे या गुन्ह्यात अटक झालेला हा सातवा संशयित आरोपी आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलिस कोठडीत रवानगी याली

Place: Mumbai Pate : February 14, 2024

मुलगा होण्याचे औषध देण्याची जाहिरात सोशल मीडियात करून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणा-या रॅकेटचा भांडाफोड १६ जानेवारीला झाला होता. आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर करवीर पोलिस रॅंकेटच्या मुळापयँत पोहोचत आहेत. बोगस डॉक्टर स्वपील केरबा पाटील (रा. वालिंगा, ता. करवीर) याच्यासह सहा जणांना अटक झाली होती. यातील सातवा संशयित डॉ युवराज निकम याला पोलिसांनी उ मंगळवारी (दि. १३) रात्री वैभववाडी येथील त्याच्या दवाखान्यातून अटक केली. त्याने कोकणातील काही रुग्णांना गर्भलिंग तपासणीसाठी सुलोचना



पार्क येथे पाठवले होते. एजंट म्हणून काम करताना त्याला प्रत्येक रुग्णामागे १० ते २० हजार रुपये मिळाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. गर्भपाताची औषधे पुरवणारी एक महिला मेडिकल चालक पोलिसांच्या रडारवर आहे.

VALECHA ENGINEERING LIMITED

Website: www.yziecha.in
CIN: L74210MH1977PLC019535
Juder Corporate Insolvency Resolution
Process
NOTICE

12.02.2024

Date: February 13, 2024 Place: Mumbai

LIBAS CONSUMER PRODUCTS LIMITED

	Particulars	Quarter Ended			Nine mont	Year Ended	
Sr. No.		December 31, 2023 Unaudited	September 30, 2023 Unaudited	December 31, 2022 Unaudited	December 31, 2023 Unaudited	December 31, 2022 Unaudited	March 31, 2023 Audited
1 2	Total Income from Operations Profit/(Loss) before exceptional and	1,812.35	1,584,20	1,668.40	5,186.61	5,896.35	8,206.47
	extraordinary items and tax	141.49	200.79	67.04	112.01	610.54	776.53
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	142.05	200.67	95.27	112.37	603.88	759.17
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income	5/88044.5	100000		00.00		5,555000
	(after tax)]	141,19	231.03	95.27	141.88	603.88	879.19
5	Equity Share Capital	2,634.46	2,634.46	2,634.46	2,634.46	2.634.46	2,634.46
6	Earning per equity share:	100000000000000000000000000000000000000	52500000		1000000000	rectoryede-	COMMISSION
	(1) Basic	0.54	0.88	0.43	0.54	2.74	3.99
	(2) Diluted	0.54	0.88	0.43	0.54	2.74	3.99

LIBAS CONSUMER PRODUCTS LIMITED

- 1		Quarter Ended			Nine months ended		Year Ended	
Sr. No.		December 31, 2023 Unaudited	September 30, 2023 Unaudited	December 31, 2022 Unaudited	December 31, 2023 Unaudited	December 31, 2022 Unaudited	March 31, 2023 Audited	
1 2	Total Income from Operations Profit/(Loss) before exceptional and	915.23	958,31	800.12	2,674.42	3,050.11	4,333.73	
	extraordinary items and tax	34.12	110.47	13.24	-253.48	165.23	179.10	
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	34.12	110.35	13.24	-253.48	165.23	179.10	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income		1 00000		0000000			
	(after tax)]	34.68	110.35	42.63	-253.12	159.72	161.74	
5	Equity Share Capital	2.634.46	2.634.46	2,634,46	2.634.46	2.634.46	2,634.46	
6	Earning per equity share:		Distributed		220 200			
	(1) Basic	0.13	0.42	0.19	-0.96	0.73	0.73	
	(9) Diluted	0.12	0.42	0.10	(0.06)	0.72	0.72	

table in the segments vir Trading of Fashion Lifestyle Products & Rock Salt the der AS 17 - Segment Reporting, ericd ended 31st December 2023 is balancing figures between the unaustance and the segment of the segmen

Date: February 13, 2024 Place: Mumbai